

PPFL/SE/2023-2024/072

February 07, 2023

To, BSE Limited 25th Floor, P.J Towers, Dalal Street, Mumbai-40000 I

Scrip Code: 542907

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -40005 l

Scrip Code: PRINCEPIPE

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement & Corrigendum to the Publication of Unaudited Financial Results of the Company for the quarter and Nine Months ended December 31, 2023.</u>

We write to inform you that pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2023, were published in the newspapers on February 06, 2024, in Economic Times (English) and Tarun Bharat Goa (Marathi).

Further, due to typographical error in the above-mentioned publication, a corrigendum has been published in the newspapers on February 07, 2024, in in Economic Times (English) and Tarun Bharat Goa (Marathi).

Copies of both the newspaper publications are enclosed for your information and records.

You are requested to take note of the same.

Thanking You.

Yours faithfully,

For PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Shailesh Bhaskar
Company Secretary & Compliance Officer
ACS: 36475
Encl. as above.

MDM/P/4679 dt. 29.01.2024

PRO/ 2779/ADV/2023-24

स्वमर्जीने औषधोपचार करु नका.

addiction centre KEM Hospital.

Bid no.2024 MCGM 991543

Providing AMS and other allied work at Urology ICU.9th floor,MS Building, KEM Hospital.

IBid no.2024_MCGM_991540]

CSMC of MGPS system for old 20,000/- @ building,K.E.M.Hospital. 1%

IBid no.2024_MCGM_991549]

Description

Eligibility criteria (Packet 'A')

Technical Bid (Packet 'B')

Commercial Bid (Packet 'C')

OECD Raises India's FY25 Growth Forecast to 6.2% New Delhi: The Organisation for Economic Cooperation and Development Monday raised India's FY25 growth projection marginals by to 6.2% from 6.1% forceast earlier, on the back of strong investment growth. The agency pegged India's FY25 growth 4.6.5%.

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION No. AE/SWM/63555/L dt.05.02.2024

EOI Notice

Sub:- EOI from interested & eligible Sanstha for the work of Motor Loader NGO (ML) and Raste Swachhata Yojana (RSY) in L ward

1 MDMP/4679 dt. 29.01.2024 GST i.e. Rs. 2002.2024 to 33040 upto 01:00 S3400 AM upto 01:00 To complete set of EOI documents may be purchased by interest parties from

A complete set of t-CII documents may be purchased by interest parties from 10.30 am to 3.00 pm at any working day on payment of non-refundable fee of Rs. 3000 +18% GST i.e. Rs. 3540/- per set at the C.F.C. from office of A.E. (S.W.M.) 'L' Ward at the address given below.

Office of Asst. Eng. (SWM) 'L' Ward, 2nd Floor, L Ward office Bldg, Yadav Mandai Market, S.G. Barve Marg, Kurja (W), Mumbai-400070.

The EOI duly lacquer sealed must be submitted before 1.00 pm on or before due retain.

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

K.E.M.HOSPITAL, PAREL, MUMBAI - 400 012.

E-TENDER NOTICE No. KEM/5275/AEME Dated, 05/02/2024

d 20,000/- @ 3000/- pl S 1% GST@

The intending incharges to The International Process of the Intending International Internation

Asst. Commissioner MCGM 'L' Ward invites EOI for above subject work in L Ward EOI Cost of EOI Deposit document (EMD) (Rs.) (non-refundable)

21.02.2024

Asst. Engineer (SWM) 'L' Ward

06.02.2024

14.02.2024 11.30 Hrs

14.02.2024 11:45 Hrs 16.02.2024 11:00 Hrs

Dean (KEM Hospital)

13 02 2024

Sovereign Gold Bond Issue for FY25 Pegged 10% Higher at ₹29,638 crore

Rise in issuance due to safe haven status of yellow metal amid global economic and geopolitical turmoil

New Delhi: The government intends to float sovereign gold bonds worth a record 29:686 rore in FY25, a jump of over 10% from the current fiscal level, to cate for a surge in investor appetite for such "paper gold", a senior finance mistry official said. In fact, the gross mop up via gold bonds more than double the initial projection to touch #26,852 crore (revised estimate) in FY26, compared with the budgeted #120 for ore.

crore (revised estimate) in FV24, compared with the budgeted III, 200 crore.

"It (elevated gold houdset) and issuance) was partly driven by a sharp rise in invessor and the state of the




plus, especially among small-time investors."

Investors in gold bonds typically gain from an interest paid on them (about 25% annually) on top of an appreciation of the prices of the precious metal at Then et issuances of such bonds (after factoring in redemption) is pegged at 25,832 crove this year.

The government had launched the Plaza, against 26,852 crove in Section 25,932 and 25,932 crove this year.

Cdflu gcuputtted tutting
The sovereign gold bond scheme is targeted at those looking at gold as an inweight and the second of the second o

Jan Services PMI Expands at Fastest Pace in Six Months



Our Bureau

New Delhi: Services sector activity expanded at the fastest pace in six months in January. He was a boyant internation of the contributed for ising new business orders, according to results of a private sector survey released Monday. HSBC. India Services PMI Dusiness Activity index rose provious month.

"HSBC India Services PMI rose to a six-month high in January. New business expanded at a faster pace and managers' exwastering." Said Ines Lam, economist, HSBC. Business confidence also improved and was the highest since September 2023, with firms expecting investment and productivity limited and productivity in the provious month. "With the variety investment and productivity investment of the common, as the government has been asking the private sector to pick upcapes. In its interim budget, before the nament allocated ILIII lakh crore to capex for FY25, 163% higher than revised settimates of FY24.

The growth in new export orders was the quickest in threat of in the productivity in the productivit

ce sector firms noting gains from clients in Afghanistan, Australia, Brazil, China, Europe, the UAE and the US. "The new export business index accelerated, signalling that India's services exports remained robust," Lam noted

ETascent.

JHARKHAND CENTRAL RAILWAY LIMITED

(A JV of Central Coalfields Ltd., IRCON International Ltd. & Govt. of Jharkhand)

APPOINTMENT NOTICE

Jharkhand Central Railway Limited (JCRL) is seeking candidate for the post of CHIEF EXECUTIVE OFFICER (CEO) on Deputation/ Contract basis. The Detailed advertisement can be downloaded from the website i.e. www.centralcoalfields.in, www.ircon.org, o www.indianrailways.gov.in. Last date of submission of application is 26.02.2024 For any further query please contact on following Email ID: ceojcrl2020@gmail.com.

पंजाब नैशनल बैंक 🙋 punjab national bank

HUMAN RESOURCES DIVISION, HEAD OFFICE

	120	-	Number	
Post Code	Name of the Post	Grade/ Scale	of Vacancies	Scale of Pay
01	Officer-Credit	JMGS I	1000	36000-1490/7-46430- 1740/2-49910-1990/ 7-63840
02	Manager-Forex	MMGS II	15	48170-1740/1-49910- 1990/10-69810
03	Manager- Cyber Security	MMGS II	05	48170-1740/1-49910- 1990/10-69810
04	Senior Manager- Cyber Security	MMGS III	05	63840-1990/5-73790- 2220/2-78230
	TOTAL		1025	L. HAMMAN COMMISSION

Date: 03.02.2024

GENERAL MANAGER (HRD)

Factory Employment Crossed Pre-Covid Level in 2021-22

Investments and output gathered pace in FY22, as per annual survey of industries

Our Bureau

New Delhi: India's factory employment surpassed the pre-COVID level in FY22, while investments and output gathered pace, according to the Annual Survey of Industries for FY2 and FY22 data released Monday. It has been been supported by the surpassed of the surpassed for FY2 and FY22 data released Monday. It has been supported by the surpassed for the surpassed for the resilience shown by the Indian manufacturing sector and tell the unique turn-around story of the Indian manufacturing sector after the adverse effect of the pandemic witnessed in 209-21 in terms of output and input contraction and also a marginal fall in employment, the release state doyord rose. The total mumber of people and million in the previous year, up 7%. The economy grew 9.2% during this period, whereas invested capital rose 6.8% in FY22 compared with 4.4% in the previous year. India's overall unemployment rate declined to 6.6% in June-September 2023 compared with 7.2% in FY23 and 0.5% in FY23 and 1.6% in FY23

Gross value added rose 26.6% in FY22_be very least of the very lea

Initial Bid Security (Rs In Lacs)

Cost of Bidding documents
Time of Completion
Date of Publication of Tender

Type of Bid

Date & time for opening of Technical Bid

Name & address of office Inviting tender Contact no. of Procurement

officer Helpline number of e-Procurement cell

Executive Engineer
PR.NO.317949 Road(23-24):D RCD, Road Division, Jamshedp

OFFICE OF THE
EXECUTIVE ENGINEER
RCD, ROAD DIVISION,
JAMSHEDPUR, JHARKHAND

sengun 1,050 KM) (F) NH-33 to Bajrangnagar , parmeshwar colon Road (length 1,10 KM) (G) Puruli road to road no 14,15,17, Mahal inn Kapali and Dimnaroad to Astha spa Kapali and Dimnaroad to Astha spa-own road (Length 1.698 KM) . (Tot Length-10.383 KM).FY2023-24.

R89,24.41,709.98
(Rupees Nine Crore Twenty Four Lakh Forty One Thousand Seven Hundred & Nine and Paise Ninety Eight Only)
R89,25 Lakh (Rupees Nine Lakh Twenty fiveThousand only).
nitial Bid Security - As per SOP issue by Information Technology and e-Governance Department, Gov. of Jharkhand vide Letter No.120, Dt. 03, 10, 2023

03.10.2023 Rs 10,000.00 (Rs Ten Thousand) only. 07 (Seven Months)

07.02.2024 at 12.30 P.M. 07.02.2024from 12.30 P.M.

27.02.2024 up to 02.00PM. Two envelope mode (Technical and Financial Bid) 27.02.2024

Department, Govt. of Barkhand vide Letter No.120, Dr. 03.10.2023 28.02.2024 at 3.00 PM by e Procurement Cell, Room No. 330, 3" floor, Road Construction Department, Jharkhand Mantralaya, Dhuva, Ranchi Executive Engineer, RCD, Road Division, Jamshedpur, Road No.-1, CH Area.

0657-2227724

0651-2401010

Better Factory Performance t L17.2 million L Average employed in factories in FY22 rises 8.3% % GROWTH, Y-O-Y, UNLESS SPECIFIED 17.2 FY19 FY20 FY21 FY22
Invested Capital

tal emoluments to employees also rose 15.9% in FY22—the fastest pace witnessed since 2018-19.

"Average emoluments also registered an in-

₩ PRINCE

the tender. Tender

PRO/ 27827ADV/2023-24

शक्यतो धरी केलेले व ताजे अन्न प्रदार्थ खावे

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530 Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Sengaget Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028

Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220 | Email id.: investor@princepipes.com | Website: www. Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2023

Sr. No.	Particulars	Three months ended 30.09.2023 Unaudited	Three months ended 30.06.2023 Unaudited	Three months ended 30.09.2022 Unaudited	Six Month Ended 30.09.2023 Unaudited	Six Month Ended 30.09.2022 Unaudited	Year ended 31.03.2023 Audited
1.	Revenue from Operations	6,186.15	6,564.53	7,058.96	18,286.19	19,464.62	27,108.71
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	530.50	749.09	480.22	1,535.16	370.47	1,648.41
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	530.50	928.36	480.22	1,714.43	370.47	1,648.41
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	376.33	706.34	353.90	1,278.47	273.03	1,214.21
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	376.33	649.66	353.90	1,221.79	267.25	1,208.06
6.	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	1,105.61	1,105.61	1,105.61	1,105.61	1,105.61	1,105.61
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited balance sheet of the previous year						12,534.03
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – 1. Basic (in Rs.) (excluding exceptional item) 2. Basic (in Rs.) (including exceptional item) 3. Diluted (in Rs.) (excluding exceptional item) 4. Diluted (in Rs.) (including exceptional item)	3.40 3.40 3.40 3.40	5.18 6.39 5.18 6.39	3.20 3.20 3.20 3.20 3.20	10.35 11.56 10.35 11.56	2.47 2.47 2.47 2.47	10.98 10.98 10.98 10.98

- 1. The above is an extract of the detailed format of the standalone for the quarter and Nine Monthsended December 31, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 3 of the SEB (Lating Obligations and Disclosure Requirements between the Septiations, 2015. The Will have been been supported by the SEB (Lating Obligations and Disclosure Requirements Segulations, 2015. The Will forstlock Exchange when the Septiations are supported by the SEB (Septiations). The SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations). The SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations). The SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations). The SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations). The SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations). The SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations). The SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiations) and the SEB (Septiations) are supported by the SEB (Septiat
- The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 05.02.2024 and have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

 3. The Company is solely engaged in manufacturing and selling of pipes, fittings and allied products in India.
- 4. The legal matter between Company, Ruby Mills Limited and Mindset Estates Private Limited (Developer) has been amicably resolved and the corporate office situated at, The Ruby, Dadar Mumbai has now been registered in the name of the Company, Exceptional Item for quarter and nell year ended 20.9.23 represents net gain of INR 1792.7 million towards settlement of above matter and it is based on valuation report obtained by the Company.

Prince Pipes and Fittings Limited Jayant Shamji Chheda Chairman & Managing Director (DIN: 00013206)

sed	
on	Date: 05.02.2024
nr:	Place: Sangareddy, Tel

Economy: Macro, Micro & More



Energy to Get Significant Share of Infra Investment'

INDIA ENERGY WEEK Prime Minister Modi says \$67 billion is expected to be invested over six years in natural gas sector

∃Goa: India is investing in the energy sector like never befo-Fre as it expands its refineries Eand natural gas network, Pri-Eme Minister Narendra Modi said on Tuesday, adding that an investment of around \$67 Φ =billion is expected to be made over the next six years in the

Enatural gas sector. The energy sector will be a Eration of the India Energy

keydriver of India's economic airways. Domestic refining growth, he said at the inaugu- capacity is targeted to ex-"Inthisfi-



scalyear, we are investing app-showcasing the opportunities roximately ₹10 lakh crore in India offered in the energy over₹11 lakh crore for this purpose," he said. "A significant portion of this investment will undoubtedly be directed towards the energy sector."

India is increasing its energy supply capacity to meet the growing demands of the country as it expands railways, roadways, waterways and pand to 450 million tonnes

> per annum (mtpa) by 2030 from the current 254 mtpa, said Modi, who also met CEOs of several global oil and gas companies on Tuand urged them to invest

> > in India.

infrastructure, with the re- sector, Modi said India is poicent Indian budget allocating sed to become a hub for hydrogen production and export. "I am confident that Bharat's green energy sector can deliver assured success to both investors and industries alike," he said. Modi also referred to the poli-

cy push in the solar sector and opportunity"

"across the solar value chain" "The drive to embrace solar tionwide movement in Bharat," he said, adding that the recent move to install solar rooftops in 10 million homes "will empower one crore fami-

lies to become self-sufficient in energy". Oil minister Hardeep Puri said he saw "no difficulty in availability"

Vedanta to Invest \$4b to Double its Oil & Gas Capacity: Chairman

India needs to cut import dependence produce 50% of energy it consumes: Agarwal

Sanjeev Choudhary

N__Goa: Vedanta will invest \$4 bilalion over the next three years to Edouble its oil and gas production capacity to 300,000 barrels of oil equivalent per day, chairman Anil Agarwal said.

"I have invested so far more —than \$20 billion in oil and gas," Agarwal told ET in an intervi-Eew. "I have a plan to invest anot-

her \$4 billion. ry's most prolific onshore oil- imports.

field in Rajasthan. Agarwal met Prime Minister sanjeev.choudhary@timesgroup.com

Narendra Modi on Tuesday as part of a CEO roundtable at India Energy Week.

Vedanta currently produces about 140,000 barrels of oil equivalent of oil and gas, including 100,000 barrels of oil. Oil output is projected to double to 200,000 barrels in

Agarwal said India needs to sharply cut its dependence on imports and produce at least The \$20 billion investment 50% of the energy it consuincludes the price Vedanta mes. "The world wants India paid for acquiring Cairn to be a market, "said Agarwal, Energy's India unit more adding that the aim of Vedanthan a decade ago, which ga- ta, on the other hand, is to ve it control over the count- help the country cut energy

Petronet Extends **LNG Deal with QatarEnergy**

es under the new contract will start from ract, Petronet LNG said.

13

Goa: Petronet LNG has extended its cont- 2028, when the current 25-year LNG purract to buy 7.5 million tonnes of liquefied chase contract expires. Supply will be denatural gas (LNG) annually from QatarE- livered to Indian ports under the new agnergy for another 20 years, the Indian reement while it is purchased on a freecompany said in a statement. The suppli- on-board basis under the current cont-

The original deal with Qatar, when signed in 1999, was the first long-term LNG purchase deal by India. Qatar is currently the largest LNG supplier to India, which also imports gas under long-term contracts from Australia and the US. -Our Bureau



IOL Chemicals and Pharmaceuticals Limited

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS PERIOD ENDED 31 DECEMBER 2023

(₹ in Crore)

St.	Particulars			Stand	falone					Conso	iidated		
No.		Quarter ended		Nine months Year period ended ended		Quarter ended			Nine months period ended		Year ended		
		31.12.2023 (Audited)	30.09.2023 (Audited)	31.12.2022 (Audited)	31.12.2023 (Audited)	31.12.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.12.2023 (Audited)	30.09.2023 (Audited)	31.12.2022 (Audited)	31.12.2023 (Audited)	31.12.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	528.77	552.41	530.12	1,651.42	1,646.75	2,242.68	528.77	552.41	530.13	1,651.42	1,646.78	2,242.72
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	32.24	51.10	33.25	144.87	101.96	189.49	32.09	51.18	32.88	144.45	101.61	188.65
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	32.24	51.10	33.25	144.87	101.96	189.49	32.09	51.18	32.88	144.45	101.61	188.65
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	23.23	37.79	24.15	107.23	74.71	139.98	23.08	37.87	23.78	106.81	74.36	139.14
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)]	23.34	37.31	23.95	105.63	73.72	139.78	23.19	37.39	23.58	105.21	73.37	138.94
6	Equity share capital	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71
7.	Other equity (Reserves excluding revaluation reserve)	1,553.47	1,530.13	1,405.28	1,553.47	1,405.28	1,447.84	1,554.22	1,531.03	1,406.95	1,554.22	1,406.95	1,449.01
8	Earning per share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised except for year ended 31.03.2023) Basic and Diluted ₹	3.96	6.44	4 12	18 27	12.73	23.84	3 93	6.45	4.05	18 19	12 67	23.70

NOTES:

The above is an extract of the detailed format of audited financial results for the quarter and nine months period ended 31st December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these financial results is available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com and on the Company's website www.iolcp.com.

- The Board of Directors in their meeting held on 6th February 2024, declared an Interim Dividend of Rs 5/- (50%) per Equity Share having face value of Rs 10/- each, for the financial year 2023-24. The Record Date for the purpose of ascertaining the entitlement of receiving dividend has been fixed at 16th February 2024.
- The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors in their respective meetings held on 6th February 2024

By Order of the Board For IOL Chemicals and Pharmaceuticals Limited

Place: Ludhiana Date: 6" February 2024

Vikas Gupta Joint Managing Director DIN: 07198109

Regd Office: Village & Post Office Handiaya, Fatehgarh Channa Road, Barnala-148107, Punjab Corporate Office: 85, Industrial Area 'A', Ludhiana-141003 (Punjab) CIN: L24116PB1986PLC007030, Tel: +91-161-2225531-35, E-mail: contact@iolcp.com, www.iolcp.com

India to Lease 20% of **SPR Capacity to Oil Cos**

Sanjeev Choudhary

Goa: India plans to lease out a Efifth of its Strategic Petroleum Reserve (SPR) capacity to ioil companies after the budget scrapped a ₹5,000-crore plan to purchase crude to fill it, an official said.

India has strategic crude storage at three places — Mangalore and Padur in Karnataka Jain said, adding that there and Visakhapatnam in Andh- will be separate EOIs for _ra Pradesh — with a total ca- Mangalore and Visakhapatpacity of 5 million metric ton-nam. Bidders offering the higines. Rules allow part of these hest rentals for the space will storages to be leased out to oil get the lease, he said. companies while giving the government the right to ac- tonnes of capacity in Manga-

tonnes of capacity in Manga-more commercial cum-stra-≟lore and about 0.25 million—tegic storage facilities at Pa-Etonnes in Vishakhapatnam dur and Odisha's Chandikhol Eare currently vacant and need with a total capacity of 6.5 milto be filled, LR Jain, the CEO lion metric tonnes. Land for of Indian Strategic Petroleum the Padur facility has been re-EReserves (ISPRL), said on Tu-ceived by ISPRL, Jain said.

-ves in case of emergency

Ecountry's SPR, will soon invi-nership mode. _terest (EOI) from energy play- rent strategic reserve can me-

■ PRINCE

Date: 06.02.2024

Place: Sangareddy, Telangana



cess crude from these reser- lore has already been leased out to UAE's Adnoc. About 0.75 million metric India also plans to build two

About 0.75 million metric

The new storages are to be ISPRL, which manages the built in public-private part-

Ete separate expressions of in- When fully filled, the cur-Eers seeking to commercially et about nine days of the co-±use the unfilled storage space, untry's consumption.

BUSINESS DEVELOPMENT COURSE ON

CONTENTS:- Pre requisites to enter Food Business, Food safety act ood safety to be followed in industry, Food entrepreneurship. Pr food businesses, Certifications needed, Mandatory rules to be followed

vegetables, meat, fish, poultry, dairy and dairy products, Bakery, Namkee

M.: 8178836164, 9811047670, 9599713406 E-CERTIFICATE WILL BE AWARDED, Website: www.rfracgov.in

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Jayant Shamji Chheda

(DIN: 00013206)

Chairman & Managing Director

and confectionery, Packaging technology, Laboratory testing for food a



Corporate Office: Nagarjuna Castle No. 1/1 & 1/2, Wood Street, Richmond Town, Bengaluru - 560 025. Ph: 91-80-68447100 Registered Office: Plot No.38, SIPCOT Industrial Complex, Hosur - 635 126, TamilNadu Website: www.ttkprestige.com / Email: investorhelp@ttkprestige.com



Prestige

CIN No.L85110TZ1955PLC015049

TTK Prestige

LIMITED

Extract of Standalone and Consolidated Financial Results of TTK Prestige Limited for the Quarter and Nine Months Ended 31st December 2023

Rs.in Crores (except EPS) CONCOLIDATED

SI. No.	PARTICULARS	STANDALONE					CONSOLIDATED				
		Quarter Ended 9 Months Ended			Year Ended	Quarter Ended		9 Months Ended		Year Ended	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
1	Net Sales/Income from Operations (Net of Discounts)	686.60	652.11	1,920.30	2,059.70	2,625.72	738.40	694.76	2,055.49	2,166.16	2,777.13
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	84.86	77.15	236.46	269.86	349.52	82.89	78.26	226.65	265.10	343.17
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	84.86	77.15	236.46	269.86	349.52	82.89	78.26	226.65	265.10	343.17
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	63.04	57.48	175.68	200.81	260.16	61.56	57.58	167.91	194.72	252.73
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	62.09	57.49	172.72	199.16	258.41	70.24	77.68	173.92	193.59	255.95
6	Equity Share Capital (Face Value Re. 1/- per share)	13.86	13.86	13.86	13.86	13.86	13.86	13.86	13,86	13.86	13.86
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet					1,890.60					1,922.44
8	Earnings Per Share (of Re.1/- each) - Rs. Ps. (for continuing operations) Basic & Diluted (Not Annualised)		100077		00.5.60	Path 534		100000	2.32 10.02	C13,02,144	127-7
	Basic Earnings Per Share	4.55	4.15	12.67	14.49	18.77	4.51	4.15	12.25	14.05	18.34
	Diluted Earnings Per Share	4.55	4.15	12.67	14.49	18.77	4.51	4.15	12.25	14.05	18.34

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com, www.nseindia.com and the Company's website viz. www.ttkprestige.com

Date: 6" February, 2024 Place: Bangalore



On behalf of the Board

T.T. Jagannathan Chairman

Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530 Corp Off: 8" Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar W, Mumbai 400028 Website: www. Princepipes.com | CIN: L26932GA1987PLC006287 CORRIGENDUM This refers to the Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended December 31, 2023 which were published on 06th February, 2024 FOR Three Month months months Month months Ended Ended ended ended 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 Unaudited Unaudited Unaudited Unaudited TO BE READ AS Three months months Months Months ended 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 31.12.2023 Unaudited Unaudited Unaudited | Unaudited Audited For and on behalf of Board Prince Pipes and Fittings Limited

Oscar Safesense Chimney Smoke and Gas Leak Detection Endura Pro Mixer Grinder 1000W Triply Flip-On Pressure Cooker 14 Functionalities Unique Lid-Lock Mechanism Svachh Hob Gas Stove Easy Clean Design Follow TTK Prestige" on



Jo apnon se kare pyaar, woh

Prestige se kaise kare inkaar.

31

30

One app to control

बनावट धनादेश प्रकरणी आरोपीला शिक्षा

२.६० लाख नुकसान भरपाई द्यावी, ६ महिने साधी केद : न्यायालयाचा आदेश

खास प्रतिनिधी

धनादेश न वटल्याप्रकरणी पणजी येथील मुख्य दंडाधिकारी शुभदा दळवी यांनी आरोपी लव्हलीना डिसोझा हिला २.६० लाख नुकसानभरपाई आणि सहा महिने साधी कैदची शिक्षा फर्मावली आहे. या प्रकरणातील आरोपी या मेरशी येथील लव्हलीना डिसोझा हिने व्हीपीके अर्बन सहकारी सोसायटीच्या चिंबल येथील शाखेकडून ३.७० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी तिने दिलेला

२.४२ लाखाचा धनादेश 'निधी अपुरा' या कारणाखाली न वटल्यामुळे परत आला होता. याची माहिती आरोपीला देऊन तिला १५ दिवसांत रक्कम फेडण्याची नोटीस पाठवण्यात होती. या नोटिशीला उत्तर देण्याची अथवा कर्ज फेडण्याबाबत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सोसायटीने न्याय केली. याचिका

या प्रकरणी झाल्यावर आपण निरपराध असल्याचे सांगितले, मात्र सोसायटीविरुद्ध साक्ष देण्यास नकार दिला. काहीही चूक झाली नसल्याचा अनुमान न्यायालयाने काढला

आरोपी निगोशिएबल इन्स्टमेंट कायद्याखाली दोषी असल्याचे जाहीर करून धनादेश न वटल्याप्रकरणी २.६० लाख नुकसान भरपाई आणि सहा महिने साधी कैदची शिक्षा ठोठावली. आरोपीने १० हजाराचा वैयक्तिक बॉण्ड आणि समान हमीदारही देण्यास सांगण्यात आले





पणजी : लोकोत्सव २०२४ च्या समारोपप्रसंगी कला संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक दिनेश पवार यांना सन्मानित करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक.

(ओ व एम), अन्साभाट, म्हापसा-गोवा निविदा सूचना नं. निविदा ४८ (२३–२४) ''विभाग ६, म्हापसा उपविभाग–३

गोवा सरकार

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, वीज खाते, विभाग ६,

(आर) मध्ये सेक्शन कार्यालय गिरी पर्रा अंतर्गत गिरी येथे एलटी वाहिनी नेटवर्क फेडचे वान्सियो वाडो डीटीसीने नूतनीकरणाचे काम'

निविदा–४९ (२०२३–२४) "विभाग ६ म्हापसाच्या अधिकार क्षेत्रा अंतर्गत उपविभाग – ४ कळंगुट मध्ये कांदोळी उप–स्थानक, येथे ३३ केव्ही स्ट्क्चरची बदली करण्याचे काम"

सदर निविदा खालील वेबसाईट https://eprocure.goa.gov.in वरती ०८.०२.२०२४ पासून उपलब्ध असतील. चौकशीसाठी ईमेल करा ee6-elec.goa@nic.in

डीआय/जाहिरात/२४६०/२०२४

महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न

दोघा संशयितांना पेडणे पोलिसांनी केली अटक



पेडणे: मंगळसत्र हिसकावणाऱ्या संशयितांसोबत निरीक्षक सचिन लोकरे . उपनिरीक्षक हरिष वायंगणकर वा इतर

प्रतिनिधी

पेडणे पेठेचावाडा कोरगाव येथील एका हिसकावण्याचा प्रयत्न केलेल्या दोन्ही संशयताना पेडणे पोलिसांनी अटक केली. ही घटना १ फेब्रुवारी रोजी घडली होती.

माहितीनुसार, पेठेचावाडा कोरगाव येथील एक महिला पायी चालत

PUBLIC NOTICE

PROPERTY IDENTIFIED AS PROPERTY BEARING SURVEY

NO. 560/12. IN ANJUNA

VILLAGE, BARDEZ, NORTH

Notice is hereby given to the

general public that my client

intends to purchase by way of

Deed of Sale from Mrs. Bernice

Pereira alias Bernica Pereira

major of age, residing at House

ALL THAT property known as "GAUVADI", under Survey No.

560, Sub-Division 12, situated within the restriction of Village

Panchayat of Anjuna, Bardez

North Goa, Goa. The property is not described in Register of Land

Description, and is not enrolled/recorded the Matriz in

Bardez Taluka Revenue Office

Unique Identification of the

property is E172C. The property is

Garden and includes a House

bearing No. 1813 and total area is

775 square meters. The property

East: By the property bearing No. 559/11; West: By the property

bearing No. 560/5; North: By the

property bearing No. 560/11, and 559/9; South: By the Road through

property bearing No. 560/4 and 560/15.

institutions, financers, lenders

family members, relatives, having

any right, claim, title, or interest

in/over the said property by way of

purchase, inheritance, gift, lease, mortgage, agreement and any other legally enforceable right of

whatsoever nature may lodge their

claim to the proposed sale through me at the below

mentioned address with

documentary proof. In support of

DAYS (FIFTEEN DAYS) from the

date of publication hereof, failing

which it shall be deemed that no

claims from anyone and/ or such

claims shall be considered as

Adv. Trisha Fernandes

Office No. AF-03 4th Floor

Margao, Goa, 40360

Mob. 8180998706

L & L Corriea's Pride Building

Email: ids.salcete@gmail.com

Date: 05/02/2023

Any person/s, banks,

is bounded as follows:

Gawadi, Anjuna Bardez, North Goa, Goa, The property is described in the

GOA, GOA.

निरज गुप्ता (वय २२ महाराजागंज उत्तरप्रदेश) आणि सचिनंद्रनाथ संन्यासी (वय वर्ष २८, राहणारा पश्चिम बंगाल) दोघांनाही तिचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर ते दोघेही संशयित पळून गेले होते. पेडणे पोलिसांनी विविध पद्धतीने

तांत्रिक तसेच मोबाईल

ठेवून दोघांही संशयितांना मांद्रे येथे ताब्यात घेतले. पेडणे पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय दंडसंहिता कलम ३७९, ३५६ नुसार गुन्हा नोंद करून दोघांनाही अटक केली पेडणे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी व पोलीस निरीक्षक सचिन अधिक्षक निधिन वालसन यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस उपनिरीक्षक हरीश वायंगणकर पूढील तपास करत आहेत

गुडगाँव, हरियाणा - 122050 Email: roc.cpace@mca.gov.in

Azadi _{Ka} Amrit Mahotsav

कार्पोरेट कार्य मंत्रालय

त्वरित कॉर्पोरेट समापन प्रसंस्करण केंद्र

(सी-पेस), आई. आई. सी. ए. बिल्डिंग, 7 वी मंजिल,

प्लाट P-6,7,8, से-5, आई. एम. टी. मानेसर,

भारत सरकार

(कंपनी कायदा, 2013 च्या कलम 248 मधील उप- कलम (2) आणि उप- कलम (4) आणि कंपनीच्या नियम 7 (कंपनींच्या नोंदणीमधून कंपन्यांची नावे काढून टाकणे) नियम, 2016 नुसार)

फॉर्म क्रमांक एसटीके-6

सार्वजनिक सूचना

सार्वजनिक सूचना क्रमांक ROC/C-PACE/STK-2/248(2)/909

(1) कंपनी कायदा, 2013 च्या कलम 248 अंतर्गत गोवा राज्यातील 1 कंपनीचे नाव काढ्न टाकण्याच्या किंवा काढ्न टाकण्याच्या

		*	कंपनीचे नाव		
1	AA6532390	U45200GA2012PTC007019	सिस्केप डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड		

- (2) याद्वारे नोटीस दिली जाते की, कंपनी रजिस्ट्रारला कंपनी कायदा, 2013 च्या कलम 248(2) अंतर्गत वर नमूद केलेल्या कंपन्यांकडून त्यांची नावे कंपन्यांच्या रजिस्टरमधून काढून टाकण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते कारण ते सुरू करण्यात अयशस्वी झाले आहेत. व्यवसाय स्थापनेच्या एक वर्षाच्या आत किंवा या आधारावर कंपन्या तात्काळ आधीच्या दोन आर्थिक वर्षांच्या कालावधीसाठी कोणताही व्यवसाय किंवा प्रचालन करत नाहीत आणि कलमांतर्गत निष्क्रिय कंपनीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अशा कालावधीत कोणतेही अर्ज केलेले नाहीत. कंपनी कायदा, 2013 मधील 455 किंवा कंपन्यांनी मेमोरॅंडममध्ये निष्क्रिय कंपनी/ सदस्यांचा दर्जा प्राप्त केला आहे, त्यांनी कंपनी स्थापनेच्या वेळी भरण्यासाठी घेतलेली सदस्यता अदा केली नाही आणि या संदर्भात घोषणा केली गेली नाही. कलम 10A/ च्या उपकलम (1) अंतर्गत समाविष्ट केल्यापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत दाखल केलेले कोणतेही व्यवसाय किंवा ऑपरेशन चालू ठेवलेले नाहीत, जे कलम 12 च्या उप- कलम (9) अंतर्गत केलेल्या भौतिक पडताळणीनंतर उघड झाले आहे, परंतु ते / त्यांना कंपनी म्हणून त्यांची / त्यांची नोंदणी सुरू ठेवायची नाही आणि म्हणून, कंपनीच्या रजिस्टरमधून त्यांची / त्यांची नावे काढून टाकण्याची / हटवण्याची विनंती केली आहे.
- (3) त्यानुसार, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज त्यांची नावे कंपनी रजिस्टरमधून वर नमूद केलेल्या कंपन्या काढून टाकण्याचा किंवा बंद करण्याचा प्रस्ताव देतात.
- (4) कंपनीच्या रजिस्टरमधून प्रस्तावित कंपनीचे नाव काढून टाकण्यास किंवा काढून टाकण्यास आक्षेप घेणारी कोणतीही व्यक्ती ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत वर नमूद केलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर आपला आक्षेप

सही / - **(हरिहरा साहू**)

रु. दशलक्षा मध्ये

CBC 07123/11/0367/2324 सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सेलरेटेड कॉर्पोरेट एक्झींट

G2

भारत सरकार

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय

प्लॉट पी-6,7,8, सेक्टर-5,

गुडगाव, हरियाणा-122050.

दिनांक:-17.01.2024

आयएमटी मानेसर

कॉर्पोरेट एक्झीट जलद प्रक्रिया केंद्र (सी-पेस)

आयआयसीए बिल्डिंग, ७वा मजला

नोकरी संदर्भ ! नोकरी संदर्भ !!

SHREE MALLIKARJUN & SHRI. CHETAN MANJU DESAI COLLEGE

Website: www.shreemallikarjuncollege.ac.in Contact No.:7020870856 Walk in Interview has been scheduled on Thursday, 08th February 2024 from 10.00 am onwards to fill the following

posts at Undergraduate Level on Contract Basis. Name of the Post **Assistant Professor in Economics** (Even Semester 2023-2024)

College Librarian (CCL Vacancy – 3 Months) Qualifications, Service Conditions, Pay Scales, Domicile Language knowledge clause as per directions of Government of

Goa and Goa University. Place: Canacona - Goa

Dr. Sucheta Naik

PONDA EDUCATION SOCIETY'S COLLEGE OF EDUCATION Farmagudi, Ponda, Goa-403401 (Self-finance)

VACANCIES

Applications are invited from Indian Citizens for the posts mentione elow along with full bio-data containing recent photograph, telephone mobile no., email-ID, teaching / research experience, etc. by the Secretary, Ponda Education Society for its P.E.S's College of Education Self-Financed) from qualified and eligible candidates for the following osts so as to reach the undersigned within 20 days from the date of ublication of this advertisement. Application must be accompanied by Certified copies of statement of marks from S.S.C and onwards, and other relevant certificates including experience, change in name if any and filled API proforma with the evidences of API as applicable, etc. addressed to The Secretary, Ponda Education Society, Po. Box No. 3, Farmagudi, Ponda, Goa- 403401. Applicants already employed must send their applications through proper channel. Incomplete applications will not be accepted. Break in service if any should be accounted for.

Sr. No.	Posts	No. of Posts
1	Assistant Professor in Education (Methodology of Teaching Social Science)	01 (Regula
2	Assistant Professor in Education (Methodology of Teaching English)	01 (Regular
F 0		1-104

or Qualifications (Essential and desirable), Pay scale, Eligibility criteria service conditions and other details of the advertisement. Kindly visit college website www.pescoe.com

Sd/- Mr. Ritesh R. Naik, Secretary Ponda Education Society



प्रसार भारती

(भारताचे सार्वजनिक सेवा प्रसारण) प्रादेशिक बातमी

विभाग, दूरदर्शन केंद्र, पणजी - ४०३००१

टेलिफॅक्स :(०८३२) २२२३३०१, २२२०१५८ ईमेल: rnuddkgoa@gmail.com नं. १(२)/आरएनयु-ईएमपीएनएल-सीई-सीजी-व्हीई/२०२३/

जाहिरात

दूरदर्शन केंद्र, पणजी यांच्या प्रादेशिक बातमी विभागामध्ये खालील कॅज्युएल असायनिजच्या मंडळीकरणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

संपादकीय सहाय्यक (एएनई) वय : २५-५० वर्षे

आवश्यक पात्रता:

ए) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी

र्बी) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पत्रकारितेमधील पदवी/पदविका.

सी) वृत्तप्रसारण/वृत्त संस्था यांच्याशी संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा

एंच्छिक : ए) राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय घडामोडींशी परिचित बी) कोकणी भाषेमध्ये मॅट्रिक्युलेट

पोस्ट प्रॉडक्शन सहाय्यक :

वय : २५-५० वर्षे

आवश्यक पात्रताः

ए) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवी

बी) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील फिल्म व व्हिडिओ संपादन यामधील पदवी/पदविका

सी) संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव.

ऐच्छिक:

ए) कोकणी भाषेत मॅट्रिक्युलेट

बी) श्राव्यद्रक माध्यमाशी परिचित व सदर क्षेत्रातील योग्यता सिद्ध

सीजी ऑपरेटर (देवनागरी -कोकणी टायपिंग)

वय : २१-५० वर्षे

आवश्यक पात्रता :

ए) १०+२ मान्यताप्राप्त मंडळाकडून

र्बी) संगणक उपयोजनातील प्रमाणपत्र

ऐच्छिक :

ए) कोकणी टायपिंगमधील एक वर्षाचा अनुभव

9 मुलाखत/चाचणी इ. ला उपस्थित राहिल्याबद्दल सदर उमेदवारांना टीए/ डीए दिला जाणार नाही.

२. सदर नेमणुका पूर्णपणे तात्पुरत्या तत्त्वावरती असतील व नियमित होण्यासाठी दावा करता येणार नाही व कोणत्याही बाजूने एक महिन्याच्या सूचनेने सेवा बंद होऊ शकते.

३. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला सविस्तर बायोडेटा तसेच पात्रता व अनुभव याबाबत आपल्या दाव्याप्रित्यर्थ सदर दस्तऐवजांच्या साक्षांकित छायाप्रती पाठवाव्यात. सदर अर्जावरती हल्लीचे पारपत्र आकाराचे छायाचित्र चिकटावे.

४. उपसंचालक (वृत्त/प्रमुख आयएनयु, दूरदर्शन केंद्र, आल्तिनो, पणजी– गोवा ४०३००१ यांना उद्देशून साध्या कागदावरील अर्ज पाठवावेत.) सदर पाकिटावरती " -- पदासाठी अर्ज" असे स्पष्टपणे नोंदवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीखः जाहिरातीच्या तारखेपासून ३०

६. अपूर्ण मिळालेले अर्ज किंवा निर्धारित तारखेनंतर मिळालेले अर्ज तात्काळ नाकारण्यात येतील.

७. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल व त्या निवडीसंदर्भात कोणतेही प्रतिनिधीत्व विचारार्थ घेतले जाणार नाही.

८. संबंधित शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र यांच्या प्रती स्वीकारार्ह. रवीराज सरातपे उपसंचालक (वृत्त)

यावेळेत संपूर्ण वेरे वाघुर्मे ग्रामपंचायत,

वेरे वाघुर्मे, वळवई पंचायत क्षेत्रात ८ रोजी वीज खंडित

पाळत

फोंडा वीज खात्यातर्फे गुरुवार दि. ८ रोजी सावईवेरे फिडरवर दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार आहे

त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी २ वा.

सहवेदना

अशोक सावंत

सावंतवाडा येथील एक सामाजिक

त्यांच्या निवासस्थानी निधन झाले

त्याचिदवशी संध्या. ६.३० वा

निवासस्थानाजवळील स्मशानभूमीत

आमोणेच्या विद्यमान उपसरपंच

दिया सावंत यांचे ते सासरे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी अनुराधा,

दोन पुत्र विराज, विजेश (आमीणेचे

माजी सरपंच) सुना दिया, वंशिका

तारामती आरोलकर गवंडी

हरमल वार्ताहर: देऊळवाडा पार्से

काल ५ रोजी त्यांच्या पार्थिवावर

अंत्यसंस्कार करण्यात आले

येथील तारामती

गाोिंद

आारो लावाऽर

(गवंडी) ८५

यांचे ४ रोजी

निधन झाले.

व नातवंडे असा परिवार आहे.

करण्यात

अंत्यसंस्कार

कार्यकर्ता तसेच

30)

सोमवारी

अशोक

सावंत

यांचे

दुपारी

प्रतिनिधी, पणजी

वळवई पंचायत तसेच केरी पंचायत क्षेत्रातील आर्ल व आमरखणे भागात वीज्पूरवठा खंडित राहणार



प्रिन्स पाईप्स आणि फिर्टिग्न लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्रमांक 1, होंडा इंडस्ट्रियल इस्टेट, फेज II, होंडा सत्तरी, होंडा, गोवा 403 530 कॉर्पोरेट कार्यालय: 8 वा मजला, रुबी, 29, सेनापती बापट मार्ग, (तुलसी पाईप रोड), दादर पश्चिम, मुंबई 400028

दूरध्वनी क्रमांक: 022-6602 2222। फॅक्स क्रमांक: 022 6602 2220 इमेल आयडी.: investor@princepipes.com । वेबसाईट: www.Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेल्या आर्थिक निकालांचे विवरण

समाप्तीचे तीन समाप्तीचे सहा वर्ष अखेर तपशील 31.03.2023 क्र. 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 लेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित 1. प्रचालनातून महसूल 6,186.15 6,564.53 7,058.96 18,286.19 19,464.62 27,108.71 2. | निव्वळ नफा / (तोटा) कालावधीसाठी (करपूर्व 1,648.41 1,535.16 अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी#) 530.50 749.09 480.22 370.47 करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) 480.22 1,714.43 370.47 1,648.41 928.36 4. करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) 1,278.47 1,214.21 376.33 706.34 353.90 273.03 (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (या कालावधीसाठी नफां/ (तोटा) (करपश्चात) आणि इतर 376.33 649.66 1,221.79 1,208.06 353.90 267.25 सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) इक्विटी शेअर कॅपिटल (रु. 10/- चे दर्शनी मूल्य प्रत्येकी) 1,105.61 1,105.61 1,105.61 1.105.61 1.105.61 1.105.61 | मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून) 12,534.03 प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. 10/-) (चालू आणि बंद केलेल्या ऑपरेशनसाठी) 1. मूलभूत (रु. मध्ये) (अपवादात्मक बाबी वगळून): 3.40 10.35 10.98 5.18 3.20 2.47 2. मूलभूत (रु. मध्ये) (अपवादात्मक बाबींसह): 3.40 6.39 3.20 11.56 2.47 10.98 3. सौम्यींकृत केलेले (रु. मध्ये) (अपवादात्मक बाबी वगळून): 3.40 10.35 5.18 10.98 3.20 2 47 4. सौम्यीकृत केलेले (रु. मध्ये) (अपवादात्मक बाबीसह) 3.20 11.56 2.47 10.98

CINEMAS

NOW SHOWING

05TH FEB 2024 TO 08TH FEB 2024

SAMRAT PANAJI SCREEN I

FIGHTER 3D 2.30PM, 6.15PM & 9.45PM

Z SQUARE SCREEN-I

FIGHTER 3D



ASHOK PANAJI SCREEN II

FIGHTER 2D 12.00PM

HIRA TALKIES FIGHTER 2D

3.30PM 6.30PM & 9.30PM

For Online Booking Visit Our Website : www.bookmyshow.com : www.paytm.com paytm FIGHTER 3D/2D 2.45M (U/A): HRITHIK ROSHAN DEEPIKA PADUKONE

- 1. उपरोक्त हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, 2015 च्या नियमन 33 अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीचा स्वतंत्र स्वरूपाचा एक घोषवारा आहे. संपूर्ण 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी स्टॅंडअलोन अलेखापरीक्षित आर्थिक निकालांचे स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com, www. nseindia.com आणि कंपनीच्या www.princepipes.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- 2. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आणि संचालक मंडळाने 05.02.2024 रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये मंजूर केले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी त्यांचे पुनरावलोकन केले आहे.
- 3. कंपनी भारतात फक्त पाईप्स, फिटिंग्ज आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री करण्यात गुंतलेली आहे. 4. कंपनी, रुबी मिल्स लिमिटेड आणि माईंडसेट इस्टेटस् प्रायव्हेट लिमिटेड (डेव्हलपर) यांच्यातील कायदेशीर प्रकरण सौहार्दपूर्णपणे सोडवण्यात आले असून, द रुबी, दादर मुंबई येथे असलेले कॉर्पोरेट कार्यालय आता कंपनीच्या नावावर नोंदणीकृत झाले आहे. 30.9.23 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी अपवादात्मक बाबी वरील प्रकरणाच्या निपटाराकडे रु. 179.27 दशलक्ष निव्वळ नफा दर्शविते आणि ते कंपनीने प्राप्त केलेल्या
- 5. आवश्यक असेल तेथे मागील कालावधीचे आकडे पुन्हा एकत्र केले गेले आहेत.

मूल्यांकन अहवालावर आधारित आहे.

दिनांक: 05.02.2024

स्थळ : संगारेड्डी, तेलंगणा

बोर्डाच्या वतीने आणि त्यांच्या करिता जयंत शामजी छेडा

प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेड

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (DIN: 00013206)





कार्यालयाचे जुन्या सचिवालयात स्थलांतर

पणजी मनपाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम मार्गी लागले असून येत्या काही दिवसात प्रारंभ होणार आहे. या इमारतीसाठी पायाभूत सुविधा कर आणि विकास शुल्कापोटी देणे असलेले सुमारे १.२५ कोटी रुपये मनपाने एनजीपीडीएला अदा केले असून संबंधित जागा साधनसविधा विकास महामंडळाच्या ताब्या दिली आहे. महामंडळाने तेथे प्राथमिक टप्प्यावरील

कामाची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राप्त माहितीनुसार पोर्तुगीजकालीन असलेल्या इमारतीच्या अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत होती. त्यादृष्टीने गतवर्षी पायाभरणी करण्यात आली होती. परंत् सदर इमारतीसाठीचे पायाभूत सुविधा कर आणि इतर शुल्काची रक्कम अदा करण्यावरून मनपा

खास प्रतिनिधी

पणजी

पाटो येथील सेंटल लायब्ररीत चार

वर्षाहून अधिक काळ बंद असलेली

वातनाकुलीन यंत्रणा २८ फेब्रुवारी

पर्यंत स्थापना करून ती कार्यरत

केली जाणार असल्याचे आश्वासन

राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च

पाटो येथील कृष्णदास शामा

गोवा सेंटल लायब्ररीत २०१९

सालापासून वातनाकुलीन यंत्रणा बंद

असल्याकारणाने सुमारे ४ हजराहून

अधिक ऐतिहासिक आणि दुर्मिळ

असल्याची एका वृत्तपत्रात आलेली

बातमीची दखल घेताना 'सु मोटो

याचिका उच्च न्यायालयाचे न्या

सी-फूड फेस्टिव्हल विरोधी

याचिकेवर आज सुनावणी

खास प्रतिनिधी, पणजी : पर्यटन

खात्यातर्फे येत्या ९ ते ११ फेब्रुवारी

या कालावधीत मिरामार किनाऱ्यावर

सी–फूड

जनहित

आणखी

७ रोजी सादर करा असा

मुंबई उच्च न्यायालयाच्या

वाढवून देताना आता ती बुधवारी

असतानाही मिरामार किनाऱ्यावर

९ रोजीपासून तीन दिवशीय सी-

फूड फेस्टिव्हल आयोजनाबाबत

उच्च न्यायालयात जनहित याचिका

दाखल केली आहे. माजी नगरसेविका

आणि पर्यावरणप्रेमी पेट्रिशिया पिंटो

आणि अन्य ११ सुजाण नागरिकांनी

सरकारतर्फे ए.जी. देविदास

पांगम यांनी एका दिवसाची मुदत

मागितली. न्यायालयाने विनंती मंजूर

करून सदरची सुनावणी आता

बुधवारी ठेवली आहे.

न्यायालयात आव्हान दिले आहे

भमिका प्रतिज्ञापत्राद्वारे

विरोधातील

सरकारची

देण्यासाठी

खंडपीठाने दिला.

फेस्टिव्हल

याचिकेवर

एक दिवस

झाला

पुस्तकांना धोका निर्माण

दिले आहे

आणि जीसुडा यांच्यात गोंधळ निर्माण झाला होता. त्यातून प्रकल्प बांधकाम लांबणीवर पडले होते. अखेर मनपाने एनजीपीडीएकडे शुल्क भरले आहे. त्यात पायाभूत सुविधा शुल्क ९१.६८ रुपये तर 'विकास शुल्क' म्हणून ३३.४८ लाख रुपये एवढ्या निधीचा समावेश आहे, अशी माहिती मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने

इमारतीचे बांधकाम प्रारंभ होण्यापूर्वी मनपा कार्यालय अन्यत्र हलविण्यात आहे. त्यासाठी मार्गावरील व्यावसायिक कर खात्याच्या जुन्या इमारतीत देण्यात आली आहे. सदर कार्यालयात वीज जोडणी व अन्य साधनसूविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच मनपा कार्यालय तेथे स्थतांतरित करण्यात येणार अशी माहिती सदर अधिकाऱ्याने दिली

सेंट्रल लायब्ररीतील वातानुकूलीत

यंत्रणा २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू

भारत देशपांडे आणि न्या एम एस

सोनक यांनी दाखल केली होती.

ईशान उपसकर यानी वाचनालयाचा

कारभार सुधारण्यासाठी काही सूचना

या सूचनांचे पालन करण्याचे

महाधिवक्ता देविदास पांगम यांनी

मान्य केले होते. तसेच बंद असलेली

वातनाकुलीन यंत्रणा बसवण्यासाठी

कंत्राटदार नेमून मार्च-२०२४ पर्यंत

सदर यंत्रणा सुरु करण्याचे राज्य

सरकारतर्फे पांगम यांनी नमूद केले

होते. सेंट्ल लायब्ररीचे मुख्य ग्रंथपाल

सशांत तांडेल यांनी आजपर्यंत

कोणतेही पुस्तक, ग्रंथ अथवा अन्य

महत्वाचे दस्तऐवजांचे नुकसान

खास प्रतिनिधी

पणजी

आरोग्याबाबत

इतर ५ जेटींवर स्वच्छता

राज्यातील मालीम मासळी

न्यायालयाने जारी केलेल्या

जात नसल्यामुळे दाखल

नोटीस बजावली आहे.

न्यायालयाने

ठेवली

सरकार

सरकारी

योजना अंमलात

अवमान

गोवा

सुनावणी ४ मार्च रोजी

डॉ. सिल्व्हानो सापेको यांनी सन

२००० साली उच्च न्यायालयासमोर

एक याचिका दाखल केली होती.

ज्यामध्ये उच्च न्यायालयाने गोवा

बाहेर मासे

आणि इतर प्रतिवादी

अधिकाऱ्यांना राज्यातील

प्रतिज्ञापत्राद्वारे

जेटी

याचिकेवर

सरकारला

याचिकेची

वाहतूक

नाही

होते.

घेण्याचे

त्यासाठी

निर्देश

'इन्सुलेटेड'

झाले नसल्याचे

आणि शिफारशी मांडल्या होत्या.

सुनावणीवेळी 'अमियस

म्हणून नेमण्यात आलेले

खड्डे बुजविण्यास अपायकारक टाकाऊ पदार्थांचा वापर

श्रीरथळ ग्रामसभेत ग्रामस्थांनी उठविला आवाज ; सरपंचांकडून कारवाईचे आश्वासन

काणकोण

श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात मैतळ येथे एका खासगी मालकीच्या जिमनीत मोठ्या प्रमाणात डोंगर काम चालू असून यामुळे या भागात जे खड्डे तयार झाले आहेत ते बुजविण्यासाठी चक्क पर्यावरणाला बाधा आणणारे रासायनिक पदार्थांचा भरणा असलेले आणि अपायकारक असे एका कंपनीतील टाकाऊ पदार्थ टाकण्याचे काम चाल आहे असा दावा करून श्रीस्थळ स्थानिक करून आवाज उठविला. त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन सरपंच सेजल गावकर यांनी दिले लोकवस्तीच्या ठिकाणी असे गैरप्रकार करायला कोणी परवानगी दिली, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे

वाचनालयातील

कंत्राटदार

दिला आहे

आतील सर्व वातनाकुलीन

सरकारकडून अजूनही गोवा

सर्व यंत्रणा बसवून

बाहेरील

देखभालीसाठी

राज्य वाचनालय विकास विभाग

स्थापन झाला नसला तरी दोन्ही

लवकरच सरकारची मान्यता घेऊन

सुरु केला जाणार असल्याचे नमूद

या उत्तराने समाधान व्यक्त करत

गोवा खंडपीठाने सर्व अटींची पूर्तता

अहवाल पुढील सुनावणीच्या म्हणजे

१८ मार्च रोजी देण्याचा आदेश

मासळी जेटींवर आरोग्याबाबत हेळसांड होत

असल्याबद्दल अवमान याचिका दाखल

सरकारला न्यायालयाची नोटीस, पुढील सुनावणी ४ मार्च रोजी

नुकसान होणार

न्यायालयाने

कार्ह

त्यात

वाहतूक केली पाहिजे

न्यायालयाने अधिकाऱ्यांना

टकमधून

सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे

की वाहतूक करताना रस्त्यावर

माशांचे पाणी सांडणार नाही आणि

काळजी घेण्यास बजावले होते.

जेटीच्या परिसरात कोणतेही गाडे

किंवा स्टॉल चालवण्यास परवानगी

याची

निर्देश

पर्यावरणाचे

काळजी

दिले

पुढे

फक्त

तसेच,

नेमण्याचे मान्य

आणि



श्रीस्थळ : येथील खासगी जिमनीत चाललेली डोंगरकापणी आणि तेथे टाकण्यात येत असलेला रासायनिक टाकाऊ पदार्थ.

वरवर पाहता हा प्रकार जरी साधा वाटत असला, तरी आतापर्यंत ५०० ते ६०० ट्क इतक्या प्रमाणात एका कंपनीतील रासायनिक आणि पदार्थ दुर्गंधीयुक्त टाकाऊ

सरकारी कार्यालयाबाहेर

एजंट पैसे घेवून कामे करतात

अशी तक्रार नाही : मुख्यमंत्री

कार्यालयाबाहेर लोकांची कामे

करण्यासाठी एजंट असतात आणि

ते पैसे घेवून कामे करतात अशी

एकाही एजेंटाबाबत तक्रार नाही

कारभार सांभाळणारे मख्यमंत्री डॉ.

प्रमोद सावंत यांनी विधानसभेत

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली

आमदार दाजी साळकर यांनी

एजंटबाबत प्रश्न विचारला होता.

त्यावर लेखी उत्तर देताना डॉ

सावंत यांनी सांगितले की तक्रारच

साळकर यांनी त्या एजंटाबाबत

मागणी त्या प्रश्नातून केली होती

तथापि तशी तक्रार आली नसल्याचे

न देण्याचा इशारा दिला होता न्यायालयाने लाग केलेल्या

आता

नसल्याने

नुकसान

करताना न्यायालयाचा

आहे.

अधिकाऱ्यांना

न्यायालयाच्या

करण्याची

केले

होत

यांनी

सरकारी

पाठवूनही

पालन

पर्यावरणाचे

पालन

अस्ति गाडा

याचिकाकर्त

सापेको

प्रतिवादी

नोटीस

करण्यात अपयशी ठरले असल्याचा

प्रतिवादींना आणखी काही वेळ

देत सुनावणी ४ मार्चपर्यंत तहकूब

आदेशाचे

उपाययोजना

करण्याचा प्रश्नच

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अशी माहिती दक्षता

प्रतिनिधी, पणजी

ठिकाणी टाकण्यात आलेले असून या जागेपासून अगदी नजीक असलेल्या भोगावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या दुर्गंधीयुक्त पदार्थामळे या ठिकाणचे नैसर्गिक झरे. ओढे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर परिणाम होण्याची शक्यता आहे पावसाळ्यात या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे ग्रामस्थ पवन तुबकी यांनी निदर्शनास आणून दिले.

सदर ठिकाणी टाकण्यासाठी वसाहतीजवळून रस्ता तयार करण्यात असून दिवसाला आठ ते नऊ ट्क इतका टाकाऊ पदार्थ या ठिकाणी टाकला जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले

स्थानिकांनी तवडकर यांच्याकडे तक्रार मांडली आहे. वेळीच जर यावर आणले नाही, तर सरळ पंचायतीवर जागरुक नागरिकांनी ठेवली असे सांगण्यात आले आहे

समारंभात सर्व पेडणे तालुका गोमंतक पेडणे गोमंतक मराठा समाजातर्फे पेडणे तालुक्याचा हळदीकुंकू समारंभ मराठा समाजातील महिलांनी मोठ्या

पेडणे गोमंतक मराठा समाजातर्फे ११ रोजी हळदीकुंकू

दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता श्री भगवती हायस्कूलच्या सभागहात आयोजित केला आहे.

यावेळी काही गमतीशीर खेळ तसेच स्पॉट बक्षिसे ही देण्यात येतील.या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पेडणे तालुका महिला अध्यक्ष मिलन कामुलकर यांनी केले आहे

नोकरी संदर्भ ! नोकरी संदर्भ !!

CENTAUR PHARMACEUTICALS PVT. LTD., TUEM, PERNEM GOA.

Is looking for 10th /12th / ITI Pass candidates for support activities related to **Production** and **Packing** on third party

Age Limit 35 Years (Male Candidates only) Interested candidates can call on 0832-6712410 or walk in with their updated Bio Data on the following address from 07/02/2024 to 10/02/2024 between 08:30 am to 05:00 pm

Centaur Pharmaceuticals Pvt. Ltd. Plot No. 60, Phase II, Tuem Industrial Estate, Tuem. Pernem Goa - 403 512. Email ID - tuem_hr@centaurgoa.com

VMSalgaocar Corporation Pvt. Ltd.

REQUIRES

OFFICER - PURCHASE

Candidate should be a graduate with a degree in engineering from a reputed institute and having a min. of 5 years experience in purchase functions in a reputed organization. A diploma in Materials Management from a recognized institute will be

Candidate should possess in-depth knowledge of purchase functions and demonstrate proficiency in market research, negotiation skills, analytical skills and decision making capabilities. Key responsibilities involve timely procurement of materials & services, as well as implementing material management systems. Candidate having knowledge of international trade policies including procedures for importing goods will have an advantage.

Computer proficiency and excellent communication

Interested candidates may send their CV (mentioning current and expected remuneration) within 10 days, by post/email to hrd@vmsalgaocarcorp.com or apply online through CAREERS at www.vmsalgaocarcorp.com



Human Resources Department E-4, Murgaon Estate, Off Airport Road

गेल्या पाच वर्षात वीज खात्यातील ११ जणांचा मृत्यृ

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

प्रतिनिधी

खात्यामधील सुमारे कर्मचाऱ्यांचा गेल्या ५ वर्षात शॉक लागून व इतर अपघाताने मृत्यू झाल्याची माहिती वीजमंत्री सदिन ढवळीकर यांनी विधानसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली आहे. शिवाय १०६ कर्मचारी जखमी झाले असन एकजण दिव्यांग बनल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे. आमदार कार्लुस फेरेरा यांच्या प्रश्नावरील लेखी उत्तरात वरील माहिती समाविष्ट आहे.

वर्ष २०१८ ते २०२३ या सुमारे ५ वर्षाच्या कालावधीत एकुण १०६ कर्मचारी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली असून मुळगांव येथे ऑगस्ट २०२३ मध्ये संदीप केरकर या वीज लाईनमनचा अपघात झाला आणि त्यांना उजवा हात गमवावा लागला. त्यासाठी त्यांना रु. ७ लाख नुकसान भरपाई देण्यात आल्याचे उत्तरात नमूद आहे. ऑगस्ट २०२० मध्ये बोरी – फोंडा येथे वाहन उलटून झालेल्या अपघातात सगुण गावस या वीज कर्मचाऱ्याचा तसेच दोन कंत्राटी कामगारांना मृत्यू झाला होता. त्या दोघांचा समावेश मृतात नाही. इतर १० वीज कर्मचारी वीज खांबावरुन पडून किंवा शॉक लागल्याने निधन पावल्याचे उत्तरात म्हटले आहे मृतांमध्ये देविदास वेळीप, दिलीप

गांवकर, सुभाष अमेरकर, संजय गांवकर, बाबू गेळेकर, गजानन परब, उदय नाईक, लाडू आरोंदेकर, कृष्णा पवार, लाडू पेडणेकर यांचा समावेश आहे. सर्व मृत ३८ ते ५० वर्षे वयोगटातील असून २०२३ या वर्षात त्यातील ५ जणांना जीव गमवावा लागला, अशी माहिती उत्तरातून देण्यात आली आहे.

छ.शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षपूर्ती निमित्ताने महाराष्ट्र शासन पुरस्कृत

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गौरवलेले १०० कलावंताचे महानाट्य

आज पालघर • उद्या साय.६ डा.स्वार हास्पिटल समाराल मेदान,सावतवाड

११ अलिबाग, १२ रत्नागिरी, १७ मीरारोड, १९ मालवण कोकण कला अकादमी सादर करीत आहे प्रेरणा कला संस्था निर्मित



प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: प्लॉट कमांक १ होंडा इंडस्टियल इस्टेट, फेज II होंडा सत्तरी, होंडा, गोवा ४०३ ५३० **कॉर्पोरेट कार्यालय:** ८वा मजला, द रुबी, २९, सेनापती बापट मार्ग, (तुलसी पाईप रोड), दादर प., मुंबई ४०००२८ वेबसाईट: www. Princepipes.com | CIN: L26932GA1987PLC006287

शुध्दीपत्रक

हे ०६ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्य तिमाहीसाठीच्या लेखापरीक्षण न केलेल्या आर्थिक परिणामांच्या विधानाचा संदर्भ देते.

अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२३ ला संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित	ला संपलेल्या तिमाहीसाठी	ला संपलेल्या तिमाहीसाठी	ला संपलेल्या सहामाहीसाठी	ला संपलेल्या सहामाहीसाठी	रोजी संपलेल्या वर्षासाठी
------------	-------	---	----------------------------	----------------------------	-----------------------------	-----------------------------	-----------------------------

39.92.2023 | 30.08.2023 | ३१.१२.२०२२ | ३१.१२.२०२३| ३१.१२.२०२२| ३१.०३.२०२३ ना संपलेल्या ला संपलेल्या ला संपलेल्या ला संपलेल्या ला संपलेल्या रोजी संपलेल्य तपशील तिमाहीसाठी तिमाहीसाठी तिमाहीसाठी | नऊ महिन्यासाठी | नऊ महिन्यासाठी ग्लेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित

प्रिन्स पाईप्स ॲण्ड फिटिंग्ज लिमिटेडच्या वतीने आणि बोर्डाच्या वतीने

दिनांक: ०६.०२.२०२४ स्थळ: संगारेड्डी, तेलंगणा

₩ PRINCE[®]

रुध्वनी क्रमांक: ०२२-६६०२ २२२२। **फॅक्स क्रमांक:** ०२२ ६६०२ २२२० **ईमेल आयडी :** investor@princepipes.con

करिता

असे वाचावे

जयंत शामजी छेडा

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

skills are essential.

VMSalgaocar Corporation Private Limited Chicalim, Goa 403711

GOA PUBLIC SERVICE COMMISSION

Computer Based Recruitment Test (CBRT) The CBRT for the following post will be conducted by the Commission on 17/02/2024.

1	Senior Assistant
2	Junior Assistant
3	Multi Tasking Staff

refer to GPSC Candidates may http://gpsc.goa.gov.in towards measures to be followed while appearing for the CBRT due to COVID-19. Wearing mask is compulsory for all candidates during the Examination, candidates without mask will not be allowed entry into the Examination Hall.

Candidates should make their own arrangement to reach the assigned center well before the reporting time as mentioned on their hall ticket. Candidates are requested to check their email for further details and those who cannot download their hall ticket by 12/02/2024, should personally report to the office of the Commission from 13/02/2024 to 15/02/2024, during office hours along with their Identity proof to collect their hall ticket. Candidates without Hall Ticket will not be allowed to answer the CBRT.

The minimum passing percentage for the CBRT Test for the above mentioned post is as follows:

Post name	No of	Total	Durati	Passsing
	Questions	Marks	on	Percentage
Senior Assistant	60	60	75 Minute s	60% (36 out of 60)
Junior Assistant	60	60	75 Minute s	50% (30 out of 60)
Multi Tasking Staff	40	40	60 Minute s	60% (24 out of 40)

उगे हेमाडदेव सिद्धेश्वराचा आजपासून कालोत्सव



प्रतिनिधी

सांगेतील उगे येथील श्री हेमाडदेव सिद्धेश्वर देवस्थानचा कालोत्सव आज बुधवार ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. आज ७ रोजी सकाळी श्रींस स्नान, महाभिषेक, आरत्या, तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. पंचिष्ठास नैवेद्य व समराधना, संध्याकाळी रंगपूजा, रात्री ९.३० वा. पारंपरिक कालोत्सव १०.३० वा. देसाईवाडा, बोंबड ग्रामस्थांतर्फे कला चेतना वळवई आणि राजदीप नाईक निर्मित तसेच श्रीनिका क्रिएशन, नागेशी-बांदोडा प्रस्तुत कोकणी नाटक 'डबल गेम'

सादर करण्यात येईल. दि. ८ रोजी सकाळी धार्मिक विधी, आरती, तीर्थप्रसाद व रात्री १०.३० वा. उगे ग्रामस्थांतर्फे गौरी तनय कला संघ, घोणशी- नागेशी निर्मित आणि तुळशीदास घोणशीकर प्रस्तुत 'शेजारी आमी शेजारी' कोकणी नाटक सादर करण्यात येईल

दि. ९ रोजी सकाळी धार्मिक

विधी. आरती. तीर्थप्रसाद व रात्री १० वा. श्रींच्या फळाफूलांची पावणी. 99 वा. सावडीमळ ग्रामस्थातर्फे श्री महारुद्र, नागेशी–बांदोडा निर्मित आणि प्रशांत सतरकर प्रस्तुत 'अंबानी' हे कोकणी विनोदी नाटक सादर करण्यात येईल.

रविवार दि. ११ रोजी श्री मूर्तिप्रतिष्ठापना व्याघ्रेश्वर गणपती वर्धापनदिनी सकाळी श्रींस स्नान महाभिषेक, आरती, तीर्थप्रसाद व संध्याकाळी ७ वा. भजन, आरती आणि तीर्थप्रसाद, मंगळवार दि. १३ रोजी श्री गणेशजयंतीनिमित्त सकाळी धार्मिक विधी, श्रींस महाभिषेक तीर्थप्रसाद व संध्यकाळी भजन, आरती व तीर्थप्रसाद होईल. बुधवार दि. १४ रोजी श्री कलनाथ मंदिर जीर्णोद्धार वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधी. श्रींस सकाळी महाभिषेक, आरती, तीर्थप्रसाद व संध्यकाळी भजनांचा कार्यक्रम व तीर्थप्रसाद होईल, असे समितीचे अध्यक्ष उमाकांत नाईक यांनी कळविले

KP/(SAWGOA-1/IND.)

निय: ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लि., ॲक्सिस हाऊस, AXIS TRUSTEE बॉन्बे डाईंग मिल्स कंपाऊंड, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. दूर.क्र.: ०२२-६२३००४०७/०

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना (नियमन ८(१) पहा)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड (एटीएसएल)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड .न्फोर्समेन्ट ऑफे सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स, २००२ च्या नियमन ३ सह वाचावयाच्या कलम १३(१२) अन्वर्ये प्राप्त झालेल्या अधिकारांच रहरत, ६००८ चा नावणार व स्वाचायाच्या स्वर्णा १८०५ । अवस्य आस्य ज्ञातास्य जात्वारा वास्यार्थाः वापर करून दिनांक १८.०९.२०२९ रोजी मागणी सूचना पारित केली होती, ज्याद्वारे (1) दिलायस्य इन्फ्रास्ट्रक्यर लिमिटेड आणि (ii) बीएसईएस केरला पॉवर लि. यांच्याकडे सूचनेमध्ये उल्लेखिलेलं कम रु. ७,४८,५५,१६,७७९/- (रुपये सातशे अहेचाळीस कोटी पंचावन्न लाख सोळा हजार सातशे **एकोणऐंशी मात्र)** सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत परतावा करण्याः

ननतेस सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी (एन्फोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियमन ८ सह वाचावयाच्या सदर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून **दि. २ फेब्रुवारी, २०२**४ रोजी खालील वर्णन केलेल्या मालमत्तेचा **भौतिक ताबा** घेतला आहे. वेशेषतः कर्जदार / जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे खबरदार करण्यात येते की, मालमत्तेसोबत कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसोबतचा कोणताही व्यवहार **ॲक्सिस ट्रस्टी** सर्व्हिसेस लिमिटेड (एटीएसएल) च्या रु. ७,४८,५५,१६,७७९/- (रुपये सातशे अट्ठेचाळीस कोटी **चावन्न लाख सोळा हजार सातशे एकोणऐंशी मात्र)** आणि त्यावरील व्याज आणि इतर प्रभार एवढ्य

कर्जदार रकमेचा परतावा करण्यास अयशस्वी ठरल्याने. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारा

नारण मालमत्ता सोडविण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम १३(८) च्या तरतुदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात येत आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

 सॅनकोले ग्राम पंचायत, तालुका मारमाणोवा, जिल्हा साऊथ गोवा, राज्य गोवाच्या हद्दीमधील, सालसेटे येथील जमीन नोंद्रणीकरण कार्यालयामध्ये बुक्ठ बी-३६ (नवीन) च्या क्र. १३९९९ अन्वये वर्णन केलेल्या आणि मार्टिझ क्र. ७१३, ७१६ आणि ७१८ धारण केलेल्या, सॅनकोले येथे स्थित मोजमाप अदमासे ९७,८०७ चौरस मीटर्स मालमत्तेचे किंवा सोडों डी वर्झेणडगल्ली किंवा सोडों डी गडगोर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेचे सर्व खंड किंवा तुकडे **(रिलायन्स इन्फास्ट्रक लिमिटेडच्या मालकीची) <u>चतुःसीमाः</u> पूर्व्-** भागशः नाल्याद्वारे आणि त्यानंतर चौगुले रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रवशन कं. प्रा. लि. यांच्या सर्व्हे क्र. १५३/१ धारण केलेल्या मालमत्तेद्वारे; **पश्चिम-** चौगुर रिअल इस्टेट ऑण्ड कन्स्ट्रक्शन कं. प्रा. लि. यांच्या सर्हे क्र. ९५३/९ धारण केलेल्या मालमतीड आणि उर्वरित भाग सर्हे क्र. ९५३/९ ए द्वारे; **उत्तरेस-** सॅनकोलेच्या कम्युनिडेडच्या सर्हे क्र. ९५२/४ 9४०/२, १४०/३, १३९१२, १२९/३, १२९/१, १३९/५, १३९/११, १३८/५, १३८/५, १३८/५, १३८/५, १३८/५, १३८/५ अणि नल्याद्वारे; **दक्षिणेस**- भागशः चौगुले रिअल इस्टेट ॲण्ड कल्स्ट्रवशन कं. प्रा. लि. यांच्या सर्व्हें क्र. १५३/९ धारण केलेल्या मालमत्तेद्वारे आणि भागशः झुआरी ॲंग्रो केमिकल्स लि.सर अदलाबदल केलेल्या सर्व्हें क्र. १५३/९ए धारण केलेल्या त्याच मालमत्तेच्या भागाद्वारे.

सदर मालमत्तेचे त्यावरील सर्व इमारती आणि संरचना आणि जिमनीस संलजन असलेल्या किंवा जिमनीसी संलग्न असलेल्या कशासही कायमस्वरूपी जोडलेल्या सर्व प्लान्ट आणि मशिनरींसह गाव सॅनकोलेच्या सर्व्हे क्र. १५३, उप विभाग क्र. १ए अंतर्गत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे

। सॅनकोले ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील गोवा राज्याच्या मोरमुगाव तालुका, दक्षिण गोवा जिल्ह्याच सॅनकोले गाव येथे स्थित, सालसेटेच्या जमीन नोंदणीकरण कार्यालयामध्ये बुक बी-३६ (नवीन) च्या क्र. १३४१९ अन्वये वर्णन केलेल्या, मार्टिझ क्र. ७१३, ७१६ आणि ७१८ अन्वये मोमुगावच्य तालुका महसूल कार्यालयात नोंदणी केलेल्या आणि सॅनकोले गावाचा सर्ल्ड क्र. १४३/९बी (संपूर्ण) 9५०/१ए(संपूर्ण) आणि १५३/१ए (भाग) धारण केलेला एकूण क्षेत्रफळ ३०,४५० चौरस मीटर असलेल्या 'बोर्डा डी वर्झेगडगल्ली' किंवा 'बोर्डा डी गोडगल' या नावाने ओळखल्या जाणाऱ्य मालमत्तेच्या जमिनीचे सर्व भाग किंवा तुकडे (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या मालकीची) चतुःसीमाः पूर्व- सर्व्हे क्र. १५१ आणि १५२ अन्वये सॅनकोले कम्युनिडेडच्या मालमत्तेद्वारे; पश्चिम चौगुले रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रक्शन कं. प्रा. लि. यांच्या सर्व्हे क्र. १४३/१, १५०/१, १५३/ अन्वये मालमत्तेद्वारे; उत्तरेस- मे. चौगुले रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रवशन कं. लि. यांच्या सर्व्हे क्र १४३/१ अन्वये मालमत्तेद्वारे आणि सर्व्हे क्र. १५१ अन्वये सॅनकोलेच्या कम्युनिडेड; दक्षिणेस- मे चौजुले रिअल इस्टेट ऑण्ड कन्स्ट्रवशन कं. लि. यांच्या सर्हे क्र. १५२/९ धारण केलेल्या आणि मे. रिलायन्स सोलारकार पॉवर कंपनी लि. (आता सर्हे क्र. १५३/९ए (भाग) अन्वये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.) च्या मालमत्तेद्वारे.

प्राधिकृत अधिकारी **देनांकः** ०७.०२.२०२४ ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड

सांगे नगरपालिका मंडळ

नं. एसएमसी/एडीएमएन-सीईएल/२०२३-२४/दिनांकः / /२०२४ थेट मुलाखत

सांगे नगरपालिका मंडळ, सांगे यांना कंत्राटी तत्त्वावरती खालील नेमणुका करायची इच्छा आहे

भ.क्र.	पदाचे नाव	पदांची संख्या	कंत्राटाचा कालावधी	एकत्रित वेतन प्रति महिना	शैक्षणिक पात्रता
)	एसबीएम	09	एक वर्ष	स्. ३००००/−	आवश्यकः
	संयोजक		नेमणूकीच्या तारखेपासून प्रत्यक्ष	कोणत्याही भत्त्यांविना	9. इंजिनियरिंगमध्ये पदविका
			प्रभावाने ते सदर योजना बंद		२. संगणकाचे ज्ञान
			होईपर्यंत यापैकी जे आधी असेल		३. वय ४५ वर्षांपेक्षा जास्त
			त्यानुसार		४. कोकणीचे ज्ञान

मुलाखतीची तारीख व वेळ २०.०२.२०२४ स. १०.०० वा. पासून सदर अर्जदाराने हा जाहिरात क्रमांक, नाव, लिंग, रोजगार नोंदणी क्रमांक व शैक्षणिक पात्रता मिडियम इन्स्टक्शन्स यासह नोंदवून साध्या

कागदावरील आपले अर्ज सादर करावेत.

सदर अर्जदारांनी खालील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात. गुणपत्रिका तसेच उत्तीर्णता प्रमाणपत्र यांच्या प्रतींसह शैक्षणिक पात्रता.

जन्माचा दाखल

सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले गोव्यातील १५ वर्षांच्या निवासाचे प्रमाणपत्र

. वैध रोजगार विनिमय नोंदणीकरण कार्ड त्यांच्या अलिकडच्या नूतनीकृत तारखेसह योग्य प्रकारे अद्ययावत.

५. सदर अर्जावरती हल्लीचे पारपत्र आकाराचे उमेदवाराचे छायाचित्र चिकटवावे. स्थळः सांगे नगरपालिका मंडळ, सांगे-गोवा

> अर्चना ए. गावकर नगराध्यक्ष

सही/-

सांगे नगरपालिका मंडळ

सही/-(गौरव गांवकर) मुख्याधिकारी सांगे नगरपालिका मंडळ

डीआय/जाहिरात/२४६३/२०२४

नको